

als Strafe in der Hölle: श्रमङ्गलाना च तमित्रमुत्वणम् BHAG. P. 4, 6, 45. In übertr. Bed. Verfinsterung des Geistes, Wahn (fehlerhaft für तामित्र) VP. 34, N. 2. — b) Zorn H. a.n. MED. — 2) f. तैमित्रा P. 5, 2, 114. Dunkel, eine dunkle (mond- und sternlose) Nacht AK. 1, 1, 2, 5. H. 143. H. a.n. MED. उर्बश्यामयं ज्येतिरिन्द्र मा नौ दीर्घा श्रुभिनश्तमित्राः RV. 2, 27, 14. तमित्रा, योत्स्वा TBR. 2, 2, 9, 6. रवेस्तमित्रागमनिर्गमान् MBH. 3, 11892. सूर्य तपत्यावराणाप दृष्टे: कर्त्त्वेत लोकस्य कथं तमित्रा RAGH. 5, 13. — Vgl. सु०, तामित्र und तमित्रीचि.

तमित्रपत (त° + पत) m. die dunkle Hälfte des Monats, die Zeit vom Vollmond bis zum Neumond VARĀH. Brh. S. 9, 36. 24, 4. Čālharsha im ÇKDra.

तमुषुक्षीय Bez. des mit den Worten तमु षुक्षि beginnenden Sūkta (RV. 6, 18) ČĀNKA. Ča. 10, 11, 29.

तमेर् s. अतमेर्.

तमोगा (तमस् + गा०) adj. im Dunkel wandelnd, in Dunkel sich hüllend, von Čushṇa RV. 5, 32, 4.

तमोगु (तमस् + गु० Strahl) m. Bein. Rāhu's (des personif. aufsteigenden Knotens), des Bereiters der Finsternisse VARĀH. Brh. S. 2, 3.

तमोघ (तमस् + घ०) 1) adj. das Dunkel verscheuchend. — 2) m. a) die Sonne H. a.n. 3, 379. MED. n. 71. MBH. 3, 193. 7, 6296. — b) der Mond H. a.n. MED. — c) Feuer H. 198. H. a.n. MED. — d) Bein. Vishṇu's H. c. 63. H. a.n. MED. — e) Bein. Čiva's. — f) ein Buddha H. a.n. MED.

तमोज्येतिस् (तमस् + ज्यो०) m. ein fliegendes leuchtendes Insect ÇABDAR. im ÇKDra.

तमोदर्शन (तमस् + द०) Gallenfieber (पित्तोग) NIGH. PR.

तमोनुद् (तमस् + नुद्) 1) adj. das Dunkel verscheuchend: एवमुक्तास्तदात्रिवै तमोनुद्वच्छृष्टी MBH. 13, 7293. — 2) m. a) Lichtkörper überh.: विले नष्टतमोनुदि so v. a. finster R. 5, 32, 23. — b) die Sonne. — c) der Mond. — d) Feuer AK. 3, 4, 16, 92. H. a.n. 3, 332. MED. d. 49. ÇABDAR. im ÇKDra. — e) Lampe ÇABDAR.

तमोनुद् (तमस् + नुद्) 1) adj. f. श्रा das Dunkel verscheuchend M. 1, 6. 77. MBH. 12, 11394. HARIV. 13159. BHAG. P. 3, 5, 27. सर्व० MBH. 3, 17114. सूर्य तमोनुदम् (hierher oder zu तमोनुद्) R. 2, 89, 2 (GORR. 97, 2). — 2) m. a) die Sonne ÇABDAR. im ÇKDra. MBH. 3, 11892. °नुदम् acc. hierher oder zu °नुद् 17099. 6, 5765. — b) der Mond: °नुदम् acc. RAGH. 3, 33 und °नुदै du. Hār. 13 hierher oder zu °नुद्.

तमोऽत्कृत् (तमस् + अत्कृत्) dem Dunkel ein Ende setzend, m. N. pr. eines Wesens im Gefolge von Skanda MBH. 9, 2560.

तमोऽत्य (तमस् + अत्य) m. Bez. einer der 10 Weisen, auf welche eine Eklipse stattfinden kann, VARĀH. Brh. S. 3, 43. 52.

तमोऽपह् (तमस् + अपह्) 1) adj. das Dunkel verscheuchend P. 3, 2, 50. uneig.: श्रागमात्तमोऽपहात् KIR. 5, 22. — 2) m. a) die Sonne AK. 3, 4, 21, 240. TRAIK. 4, 1, 98. H. a.n. 4, 338. MED. h. 30. — b) der Mond AK. H. a.n. MED. RAGH. ed. Calc. 3, 33. — c) Feuer AK. H. a.n. MED. — d) ein Buddha H. a.n. MED. (lies: श्रागङ्गजिन०).

तमोभिद् (तमस् + भिद्) 1) adj. das Dunkel zerstreuend. — 2) m. ein fliegendes leuchtendes Insect ÇABDAR. im ÇKDra.

तमोभूत (तमस् + भूत) adj. dunkel, in Finsterniss gehüllt: श्रासीदिद्

तमोभूतम् M. 1, 5. BHART. 1, 14. so v. a. einfältig: पै वदति तमोभूता मूर्खा धर्ममतहिदः M. 12, 115.

तमोमणि (तमस् + मणि) m. 1) eine Art Edelstein (गोमेटक) RĀGĀ. im ÇKDra. — 2) ein leuchtendes fliegendes Insect TRIK. 2, 5, 34. H. c. 173. Hār. 75.

तमोमय (von तमस्) 1) adj. f. दृष्टि aus Dunkel gebildet, daraus bestehend, in Dunkel gehüllt: काया BHAG. P. 3, 20, 19. माया MĀRK. P. 21, 30. राङ् VID. 101. VARĀH. Brh. S. 5, 3. द्रुट् SĀV. 6, 43. भुवनानि PRAB. 109, 1. शनैश्चर् RĀGĀ-TAB. 4, 583. — 2) m. der in Finsterniss gehüllte Geist, so heisst der Unmuth, Aerger, eine der fünf Formen der श्रविद्या im Śāmkha (vgl. तामित्र), MĀRK. P. 47, 15.

तमोरारि (तमस् + श्रारि) m. der Feind des Dunkels, die Sonne RĀGĀ-TAB. 2, 100. 4, 70.

तमोलिती f. N. pr. eines Landes, = तामलित (vulg. तमोलुक) ÇABDAR. im ÇKDra.

तमोवक्त् (von तमस्) adj. finster, dunkel: गुहा R. 4, 44, 115. — Vgl. तमस्वत्.

तमोविकार (तमस् + वि०) m. Krankheit (Modification des Dunkels) RĀGĀ. im ÇKDra.

तमोवैध् (तमस् + वैध्) adj. am Dunkel sich ergötzend, im Dunkel sich ergehend RV. 7, 104, 1.

तमोदैन् (तमस् + दैन्) adj. das Dunkel niederschlagend RV. 1, 140, 1, 3, 39, 3.

तमोहर् (तमस् + हर्) 1) adj. das Dunkel verscheuchend. — 2) m. der Mond ÇABDAR. im ÇKDra.

तम्पा f. Kuh H. 1266. — Vgl. तम्बा.

तम्बृ, तम्बति gehen Vop. in DHĀTUP. 11, 35.

तम्बा f. = तम्पा Kuh H. 1266.

तम्बीर (तम्बीर) in der Astrol. = تمبیر der 14te Joga Ind. St. 2, 272.

तम्पै (von तम्) adj. beengend, erstickend oder verdunkelnd: मिक्: प्रतमा श्रवपत्तमासि RV. 10, 73, 5.

तप्, तपेति 1) gehen, sich begeben DHĀTUP. 14, 6. तपे पुरात् BHATT. 14, 75. धारेत्रो मुषली तेपे (vom Wagen auf den Erdboden) 108. — 2) schützen (vgl. ताप्) DHĀTUP.

तप्य m. गापा वृषादि zu P. 6, 1, 203. — Vgl. ताप्य.

1. तर्, तरिति (bisweilen auch med.) DHĀTUP. 22, 73. mit praepp. in der Regel तिरिति im Veda; तुर्यात् (vgl. कुर्यात्) u. s. w. RV. 5, 70, 3, 9, 6, 6, 4, 5. तितरिति BHAG. P. partic. तित्रितस् RV. 2, 31, 2; तुर्यात् 5, 15, 3, 77, 4, 6, 63, 2, 8, 85, 2. तीर्यति, °ते s. u. श्रन्, श्रव; श्रतारीत्, श्रतारिष्टाम्, श्रतारिष्म Vop. 8, 100. ved. तारिष्टत् (Sch. zu P. 3, 134. 4, 7. 94. 97); श्रतार्षति BHAG. P. 6, 12, 20. श्रतार्षम् MBH. 12, 3093. DAÇAK. 196, 4. श्रतार्षम्, श्रतार्षिम्, तरीत्, तरुषेम (RV. 7, 48, 2. P. 3, 1, 85, Sch.), तरुषत् (RV. 1, 132, 5), तरुषते (RV. 5, 39, 1) ved.; तर्तार, तेरिथ, तेरतुम् P. 6, 4, 122. Vop. 8, 52, 99. ved. तिरित्स् und तिरित्वस् (gen. तत्तरुषस्); तरिष्यति und तरीष्यति; तरिता und तरीता P. 7, 2, 33. Vop. 8, 100; तीर्यात् und तरिषीष्ट 101. 100. तरुम् MBH. 1, 6142. 3, 12779. 7, 43. R. 1, 68, 9. 2, 52, 8. 3, 41, 25. 53, 52. तरीतुम् 4, 44, 77. 5, 72, 21. तरितुम् 74, 18. MBH. 1, 8369. HARIV. 3511. तरैद्यै ved.; तीर्या, °तीर्य; तीर्ण. 1) über ein Gewässer setzen, überschiffen,